



स्नेहफुलोरा

नूतन वर्षाभिनंदन



महाराष्ट्र स्नेह मंडळ इंडियाना (MSMI)

२२ मार्च २०२३ • चैत्र शके १९४५





स्नेहफलोरा २०२३
गुढीपौडवा विशेषांक

या अंकात



कविता संग्रह (Poems)

सणं

नवलाई

नवं वर्षाचा शुभेच्छा

स्वतःचा शोध

अथांग

New York State of Mind

खाद्ययात्रा (Recipes)

पोह्याचे लाडू

बाल विभाग (Kids Corner)

Gudipadwa blog

Natures (Poem)

रेखाचित्र (Drawings)

Ishaan & Reyansh Talar

Parnika Sapre


Aadhya Purandare

Aabha Kulkarni

Shrusti Choudhari

कला विभाग (Art Corner)

Hand made baby quilts (Pictures)




महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफलोरा २०२३
गुढीपौडवा विशेषांक



कविता संग्रह (Poems)



महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफुलोरा २०२३
गुढीपौडवा विशेषांक



सणं

नववर्षाचा सणं,
ल्याला गुढीचं हे लेणं
मनी उल्हासाचं गाणं
आले आनंदा उधाणं



दारी रांगोळी रेखून
वर तोरण बांधून
ज्योत समईची तेवून
टाका काजळी पुसून

साज वासंती लेऊन
गंध सुमने माळून
शेला हिरवा ओढून
धरा हासली लाजून

सूर पंचम छेडून
करी कोकीळ कूजन
सप्तरंग उधळून
पाही इंद्रधनू डोकावून

चैत्रगौरीचे पूजन
मांगल्याचे आगमन
जावो सुख शांतीने भरून
हे विश्वाचे सदन



भक्ती वझे

महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफुलोरा २०२३
गुढीपाडवा विशेषांक



नवलाई

आली वेळ सोनियाची, घडी शुभमुहूर्ताची
उजळली उषा, पहाट पाडव्याची

दारी सुबक रांगोळी अन् सुरेल सनई
शंखनाद धुमधुमे, ओवी लहरत येई

रान पाखरांची मुक्त किलबिल छान
त्यात कोकिळेची गोड कुहू कुहू तान


नाचे आनंदी आनंद आसमंती थुईथुई
ऋतुराजाने आणली नव्याचीच नवलाई

नवी पालवी उमले, फुले बाग मनोहारी
झरे वात्सल्याचे नवे वाहतात दारी

नव्याने पुन्हा मन उल्हसित झाले
नवे बिज अंकुरिता सारे विश्व मोहरले

चैत्रगोरी ओवाळीता सुख बागडे मनात
शुभारंभ जाहला, नव्या पर्वाची सुरुवात

उभारून गुढी करू स्वागत तयाचे
पडसाद घुमूदे शुभसंदेशांचे



Aasavari Wagle

महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफुलोरा २०२३
गुढीपाडवा विशेषांक



नव वर्षाच्या शुभेच्छा !!!

ऋतुराजाची कांडी फिरली
चैत्रपालवी फुटू लागली
कळ्या पाकळ्या आडून त्यांच्या
परीमळाची लाटच आली



गर्द ताटवे वाऱ्यावरती
हिरवी पाती डुलू लागली
नवेच यौवन पुन्हा लेऊनी
सृष्टीराणी नटून आली

मायदेशीच्या आम्रतरूवरी
कोकिल पक्षी कुहू लागला
त्या स्वरातला अवीट गोडवा
माझ्या कानी भरून राहिला

वसंत वनीचा मनी बहरला
आसमंत हा भरून राहिला
रांगोळ्यांनी भूमी सजली
गुढ्या तोरणे सज्ज जाहली

नव वर्षाचा थाटच मोठा
आनंदाला नसेच तोटा

नवं वर्ष सर्वांना सुखाचं जावो



सौ. वसुधा ताम्हनकर

नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
वसुधा, मिलिंद, केतकी, अंकार

महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफलोरा २०२३
गुढीपौडवा विशेषांक



स्वतःचा शोध

स्वावलंबी मी, स्वतंत्र मी

मुक्त मी, स्वयं निर्णीत मी

पण रोजच्या रहाट गाडग्यात बसलेली मी

स्वतःच्या व इतरांच्या अपेक्षेत अडकलेली मी

जिवनाचा आनंद शोधणारी मी

माणसांमध्ये राहुन ही एकाकी मी


एका सायंकाळी मंदिरातील घंटा एकून

भानावर आले मी

राम दर्शनाने भान विसरले मी

जगन्नाथाच्या हातातील

कळसूत्री बाहुली मी



Dr. Sadhana Kamatkar



स्नेहफुलोरा २०२३
गुढीपाडवा विशेषांक



अथांग

थांग नाहीच लागत
म्हणूनच अथांग
नुसती गाज रंजाळली
तेरी पाऊलांना दिशा मिळते

वारा लपेटून टाकतो
नजरेत मोवतच नाही तो
लाटा फुले उधळतात
पाऊलखूणा न्हातात

लाटांचा तो क्षणिक दुरावा
देखील नकोसा होतो
अन् समर्पणाला पर्याय
उरत नाही ...

दरवेळी पाण्यात पडले की
कठचे पोहता यायला ,
वैहावे कधीतरी
स्वतःलाच...



अपर्णा निनाद भावे



स्नेहफलोरा २०२३
गुढीपाडवा विशेषांक



New York State of Mind

High rises, blinding lights, and amongst the
noise that never leaves your side,

We try to find the answers and the meaning of
life,

which direction we go, could it be right, left or
just a different side?

Look around in the midst of people,
New York whispers hurry up but slow down,
live a little in my grind and feel my vibe.
Hustle, cause you can't be left behind.

Stay strong, walk in the rain, face the Sun even
though in pain.

Smile, you are free with the Statue of Liberty,
adapt to the Empire State of mind and that's
how you see the World Trade!

Says New York, "get up now, you know you are
made of the same thread!

This is New York baby, no time for excuses or
the lame."

When life tries to teach you amongst the noise,
lights, and glare,

you learn it, every chance you could get
without hesitation or despair,

cause life is too busy to stop and you won't be
answered again and again!



Aditi Sarpotdar


महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफलोरा २०२३
गुढीपौडवा विशेषांक



खाद्ययात्रा (Recipes)



महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफलोरा २०२३
गुढीपौडवा विशेषांक



पोह्यांचे लाडू

साहित्य:

जाड पोहे - १ कप


गव्हाचे पीठ - १ कप

पिठीसाखर - १ कप

काजू आणि बदाम पावडर - १/२ कप

वेलची पावडर (पर्यायी) - १ छोटा चमचा

तळण्यासाठी आणि भाजण्यासाठी तूप



कृती:

प्रथम, पोहे मध्यम आचेवर तळून घ्या. ते पांढरे रंगाचे असावेत.

तळलेले पोहे बाजूला ठेवा.

एका कढईत २ चमचे तूप घालून गव्हाचे पीठ हलका लाल रंग आणि खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्या.

आता हे पीठ तळलेल्या पोह्यांमध्ये घाला.

नंतर त्यात साखर, काजू आणि बदाम पावडर घालून मिक्स करा.

नंतर इलायची पावडर घाला.

हाताने चांगले मिसळा आणि लाडू बनवा.

तुमचे पोह्याचे लाडू काही मिनिटात तयार आहेत!!



श्रद्धा गोडबोले


महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफलोरा २०२३
गुढीपौडवा विशेषांक



बाल विभाग (Kids Corner)



महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफुलोरा २०२३
गुढीपाडवा विशेषांक



GUDI PADWA!!


There are many festivals in Hindu/Indian culture but I will be talking about the one called Gudi Padwa. Gudi Padwa is a very interesting Hindu/Indian utsav with a very interesting history. It is also very enjoyable and a lively holiday. It is the first day of Marathi New Year. I have also experienced Gudi Padwa and in my opinion it was very fun. First, I will be talking about the history of Gudi Padwa. Then, I will be talking about how our family celebrates Gudi Padwa.

It is celebrated because we Hindus/Indians are familiar with the three stage cycle of Creation, Preservation, and Destruction. After one of these cycles, Lord Brahma created the world and the Sat Yuga began. In Satya Yuga, truth and Dharma were the biggest virtues. Lord Brahma is also worshipped on this day. Gudi (Flag) hoisted is also called as Brahma-Dhwaj. Something else very important happened on this day. Lord Shri Rama's coronation was held and he became the King of Ayodhya. The entire population of Ayodhya then hoisted the Dhwaj (Flag) to celebrate. Finally, another important thing happened on this day. Chhatrapati Shivaji Maharaj, who was a Maratha king, led his army to an amazing victory over the Mughals. Shivaji Maharaj and all of the Marathas then hoisted a Dhwaj to celebrate their victory. This is important because Chhatrapati Shivaji Maharaj was a protector of Hindu Dharma.

Next, I would like to share how our family celebrates Gudi Padwa in the United States of America. We clean the house, dressed in new clothes. The Gudi is a Dhwaj (flag/Brahma-Dhwaj) that is a large silk cloth with sugar, Neem and Mango leaves attached to it along with a garland of flowers. A copper or silver Kalash that indicates victory is put on top. The Dhwaj is then tied to a long bamboo stick and is then hoisted outside. The Gudi is a symbol of victory, good luck, and prosperity. A rangoli is then made around the Gudi. Most importantly, my favorite part of Gudi Padwa is that we make puran-poli and offer that as a Prasad.

All in all, Gudi Padwa is a Hindu utsav that has a rich history, spiritual significance and is very fun to celebrate. This year Gudi Padwa will be celebrated on March 22nd 2023.

Swaroop Manoj Wagh
(Grade 4)



महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफलोरा २०२३
गुढीपाडवा विशेषांक



Nature

The sun comes up, the pond water
flows gently, And I see the morning light.

The light is so beautiful, so golden,
so bright.

Bye-bye moon and hello sun!

How much more darkness comes in? None.


Birds starts chirping, geese start honking
and the pond water looks a brilliant blue.

Nature is so beautiful, so inspiring, so
mesmerizing, Nature is so beautiful,
yes, it's true!

Outside in my yard I see a tree.
I can see it's prettiness as high I can see.

When the sky starts to get darker and the
birds start to call.


I think about this one thing, Nature is the
most beautiful thing of all!



Neil Sane
(Grade 2)



स्नेहफलोरा २०२३
गुढीपाडवा विशेषांक



Ishaan & Reyansh Talar
(Grade 3)

महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफलोरा २०२३
गुढीपाडवा विशेषांक




Parnika Sapre
(Grade 4)

महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफलोरा २०२३
गुढीपाडवा विशेषांक



Aadhya Purandare
(Grade 4)

महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफलोरा २०२३
गुढीपाडवा विशेषांक



Aabha Kulkarni

(Grade 5)

महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफलोरा २०२३
गुढीपाडवा विशेषांक



Shrusti Choudhari
(Grade 7)


महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफलोरा २०२३
गुढीपौडवा विशेषांक




कला विभाग (Art Corner)



महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफलोरा २०२३
गुढीपौडवा विशेषांक



Baby Quilts made by Prabhat Ginde

महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना



स्नेहफुलोरा २०२३
गुढीपाडवा विशेषांक



स्नेहफुलोरा



महाराष्ट्र स्नेह मंडळ, इंडियाना